

befindlich: तनू VS. 5, 8. f. Bez. dieses Spruches Ind. St. 10, 364.

हरिश्चयन n. Vishṇu's Schlaf GĀOTISTATVA im ÇKDr.

हरिश्चर m. ein N. Çiva's ÇABDĀRTHAK. bei WILSON.

हरिश्चर्मन् m. N. pr. verschiedener Personen Verz. d. Oxf. H. 101, b, 20. 150, b, No. 320. 292, b, 39. KATHĀS. 30, 92. 48, 107.

हरिश्चिख m. desgl. KATHĀS. 23, 56. 34, 114. 54, 84. 108, 139.

हरिश्चिप्र adj. gelbe Kinnbacken habend RV. 10, 96, 4. — Vgl. हरिश्चिप्र.

हरिश्चन्द्र (हरि + चन्द्र) 1) adj. gelb —, golden schimmernd RV. 9, 66, 26. — 2) m. N. pr. eines Fürsten mit dem patron. Vaidhassa aus dem Geschlecht des Ikshvāku AIR. BR. 7, 13. ÇĀṆKH. BR. 15, 17. MAITRAJ. 1, 4. ein Rāshi (Rāgarshi?) P. 6, 1, 153. im Epos ist Har. ein Sohn Triçāñku's, der für seine Frömmigkeit und Freigebigkeit mit seinen Unterthanen in den Himmel erhoben, aus diesem aber wegen seines Hochmuths wieder vertrieben wird und mit seiner Stadt (vgl. सौमि) im Luftraum schweben bleibt, H. 701. MBH. 2, 294. 484. 488. fgg. 12, 614. 13, 187. 3290. 5663. fg. 18, 106. HARIV. 754. fgg. 11110. Spr. (II) 4830. VP. 372 nebst N. 9. WEDEB. KRISHNĀG. 252. MĀRK. P. 7, 1. fgg. BHĀG. P. 9, 7, 6. 16, 31. 10, 72, 21. RĪĀ-TAR. 4, 648. 7, 798. DAÇAK. 8, 1 v. u. WILSON, Sel. Works 1, 181. 362. Verz. d. B. H. No. 1198. als Autor No. 941. N. pr. eines historischen Fürsten Journ. of the Am. Or. S. 7, 35. fg. eines Sohnes des Bharahapāla Verz. d. Oxf. H. 276, a, 8. — 3) N. pr. eines Wallfahrtsortes Verz. d. Oxf. H. 39, b, 16. 42, a, 11. — Vgl. हरिचन्द्र.

हरिश्चन्द्रपुर n. Hariçkandra's (in der Luft schwebende) Stadt (vgl. सौमि) TRĪK. 2, 1, 19. so v. a. Luftspiegelung, Fata Morgana (vgl. खपुर) VARĀH. BH. S. 32, 24.

हरिश्मशाह adj. blondbärtig RV. 10, 96, 4.

हरिश्मशु 1) adj. dass. MBH. 7, 7894 (nach der Lesart der ed. Bomb.). 13, 6356. HARIV. 12539. 13073. 13995. R. 7, 23, a, 49. — 2) m. N. pr. eines Dānava BHĀG. P. 7, 2, 18. — Vgl. हरिश्मशु.

हरिश्मम m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 337, b, 25.

हरिश्मवा f. N. pr. eines Flusses MBH. 6, 336 (VP. 183; अथवा die ältere Ausg.).

हरिश्मी adj. 1) schön gelb, goldfarben: Heerde VĪLAKH. 2, 10. PĀNĀV. BR. 15, 3, 10. — 2) Soma-beglückt: मद्र RV. 9, 15, 4.

हरिश्मीनिधन n. N. eines Sāman (aus dem Trīka RV. 9, 66, 25. fgg.) Ind. St. 3, 246. PĀNĀV. BR. 15, 3, 9.

हरिष m. = कर्ष Freude ÇKDr.

हरिष्वच् oder ष्वच् adj. um den gelben (Soma) beschäftigt (सच्, साच्): die Steine RV. 10, 94, 12.

हरिषेण (हरि + सेना) gaṇa मुषामादि zu P. 8, 3, 98. Schol. zu 99. N. pr. des 10ten Kakravartin in Bhārata H. 694. हरिसेन LIA. 2, 940. — Vgl. हरिषेण, षेणय.

हरिष्ठा adj. mit Falben fahrend (2. स्थि): die Sonne RV. 1, 191, 10. Indra 3, 49, 2. 6, 17, 2.

हरिष् MBH. 13, 2119 fehlerhaft für हविष् (so ed. Bomb.).

हरिषक्थ n. संज्ञायाम् P. 8, 3, 99. Schol.

हरिसिंह m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 34, 211.

हरिसुत m. = हरिषेण H. 694.

हरिमूक्त n. N. einer Hymne Verz. d. Oxf. H. 398, a, No. 144.

हरिसेन s. हरिषेण.

हरिसेवकमिश्र m. N. pr. eines Autors Notices of Skt Mss. 2, 268.

हरिसोम m. N. pr. eines Mannes KATHĀS. 114, 84. fgg.

हरिस्तुति f. Hari's (Vishṇu's) Preis, Titel einer Hymne HALL 135.

हरिस्तोत्र n. desgl. Verz. d. B. H. No. 452. HALL 136.

हरिस्वामिन् m. N. pr. verschiedener Personen Verz. d. Oxf. H. 70, a, 8. 152, b, 20. fg. 35. 42. 361, a, No. 2. fgg. HALL 192. KATHĀS. 79, 5. 87, 4.

हरिकृ SV. II, 3, 1, 22, 1 fehlerhaft und sinnlos; vgl. AV. 2, 5, 1.

हरिकृडैकस m. N. pr. eines Mannes RĪĀ-TAR. 8, 1086.

1. हरिकृप m. ein Ross Indra's R. 1, 6, 21. 7, 22, 8.

2. हरिकृप adj. falbe Rosse habend, Beiw. und Bein. Indra's AK. 1, 1, 4, 39. HARĪJ. 1, 52. MBH. 1, 2685. 5402. R. 4, 43, 40. uneig. von Nārājaṇa MBH. 12, 12864. °कृपानुज m. Indra's jüngerer Bruder d. i. Vishṇu oder Kṛshṇa (vgl. इन्द्रानुज) R. 7, 7, 41.

हरिकृ m. 1) sg. Vishṇu und Çiva in einer Person Spr. (II) 6486.

Verz. d. Oxf. H. 261, a, 30. du. oder im comp. Vishṇu und Çiva HARIV. 10672. °कथा Spr. (II) 7173. Verz. d. Oxf. H. 34, b, 7. °मत्वा: 93, b, 10.

fg. °मण्डल Verz. d. B. H. No. 920. fg. °हरादित्वादिन् S. 160. °तार-

तम्य MACK. Coll. 1, 106. — 2) N. pr. verschiedener Männer COLEBR.

Misc. Ess. 1, 301. 2, 255. 257. fgg. Ind. St. 1, 471. Verz. d. B. H. No. 266.

571. 1052. Verz. d. Oxf. H. 125, a, 18. 193, b, No. 441. 197, a, No. 457.

223, a, 10. 273, b, 1 v. u. 280, a, 7. 286, b, No. 671. TATTVA. 22. HALL 23.

29. 93. LIA. 4, 171. fg. Kshiric. 5, 21. BUAROUF, BHĀG. P. I, LX. °पद्धति

Verz. d. Oxf. H. 292, b, 39. °भाष्य 274, a, No. 649. 280, a, 8. °खान 118,

b, No. 198. °तर्कालंकारभट्टाचार्य 141, a, No. 288. °दीक्षित Notices of Skt

Mss. 2, 198. °देव Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 5, Çi. 6. °पुरी

Verz. d. Oxf. H. 227, b, 20. °भट्ट Verz. d. Camb. H. 66. °भट्टाचार्य Verz.

d. Kop. H. 101, a. °मकराज Verz. d. Oxf. H. 244, a, No. 606. °सरस्वती

HALL 141. °करानन्द 108. °करार्य 122. — 3) N. pr. eines Flusses PAJ-

JACĀITTEND. 12, a, 1.

हरिकृत्तमक 1) adj. Vishṇu's und Çiva's Wesen umfassend, beide

angehend: द्वय HARIV. 10661. स्तोत्र 10694. स्तव Verz. d. Oxf. H. 85, b,

5. नेत्र VĪLĀHA-P. im ÇKDr. — 2) m. ein N. Garuḍa's und Daksha's

WILSON nach ÇABDAR. st. Daksha शिववृष Çiva's Stier ÇKDr. nach

ders. Aut.

हरिकृत्तमक m. N. pr. eines Lokeçvara bei den Buddhisten

WILSON, Sel. Works 2, 23.

हरिकृत्तमकृतिसाधन Titel einer Schrift im TANDJUR.

हरिकृत्ति f. 1) Indra's Waffe so v. a. Regenbogen; s. °मत्. — 2)

Vishṇu's Waffe so v. a. चक्र Diskus, Rad; s. °हृति.

हरिकृत्तमत् (von हरिकृत्ति) adj. mit einem Regenbogen geschmückt:

ककुभ: MĀLATĪM. 149, 1.

हरिकृत्तमत् m. (nach dem Rade benannt) = चक्रवाक Anas Ca-

sarca Gm. Çiç. 9, 15.

हरिजीशर्मन् s. हरिजीव.

हरितक (von हरित्) m. f. (ई) und n. TRĪK. 3, 5, 23. 1) m. Terminalia

Chebulia MBH. 3, 2405. 11570. HARIV. 12681 (nach der Lesart der neue-